

શ્રી પારાશર શિક્ષક સહકારી પત સંસ્થા મ.મોકરદન

તા.મોકરદન જિ. જાલના

કર્જ પરતફેડ વર્ગવારી

દિ. ૧૭/૦૭/૨૦૨૧ પાસુન

અ.ક્રં.	કર્જ રકમ	હપ્તા રકમ	હપ્તે સંખ્યા	શેરા
૧	૧૦૦૦૦૦	૩૦૦૦	૪૦	
૨	૧૫૦૦૦૦	૩૫૦૦	૫૫	
૩	૨૦૦૦૦૦	૪૦૦૦	૬૫	
૪	૨૫૦૦૦૦	૫૦૦૦	૬૫	
૫	૩૦૦૦૦૦	૫૫૦૦	૭૫	
૬	૩૫૦૦૦૦	૬૫૦૦	૭૫	
૭	૪૦૦૦૦૦	૬૫૦૦	૯૦	
૮	૪૫૦૦૦૦	૭૫૦૦	૯૦	
૯	૫૦૦૦૦૦	૭૫૦૦	૧૦૦	
૧૦	૫૫૦૦૦૦	૯૦૦૦	૯૦	
૧૧	૬૦૦૦૦૦	૯૦૦૦	૧૦૦	
૧૨	૬૫૦૦૦૦	૧૦૦૦૦	૯૫	
૧૩	૭૦૦૦૦૦	૧૦૦૦૦	૧૧૦	
૧૪	૭૫૦૦૦૦	૧૧૦૦૦	૧૦૫	
૧૫	૮૦૦૦૦૦	૧૧૦૦૦	૧૧૫	
૧૬	૮૫૦૦૦૦	૧૨૦૦૦	૧૧૦	
૧૭	૯૦૦૦૦૦	૧૨૦૦૦	૧૨૦	
૧૮	૯૫૦૦૦૦	૧૩૦૦૦	૧૧૫	
૧૯	૧૦૦૦૦૦૦	૧૩૦૦૦	૧૨૫	
૨૦	૧૦૫૦૦૦૦	૧૪૦૦૦	૧૨૦	
૨૧	૧૧૦૦૦૦૦	૧૪૦૦૦	૧૩૦	
૨૨	૧૧૫૦૦૦૦	૧૫૦૦૦	૧૨૫	
૨૩	૧૨૦૦૦૦૦	૧૫૦૦૦	૧૩૫	
૨૪	૧૨૫૦૦૦૦	૧૬૦૦૦	૧૩૦	
૨૫	૧૩૦૦૦૦૦	૧૬૦૦૦	૧૪૦	
૨૬	૧૩૫૦૦૦૦	૧૭૦૦૦	૧૩૫	
૨૭	૧૪૦૦૦૦૦	૧૭૦૦૦	૧૪૫	
૨૮	૧૪૫૦૦૦૦	૧૮૦૦૦	૧૪૦	
૨૯	૧૫૦૦૦૦૦	૧૮૦૦૦	૧૪૮	
૩૦	૧૫૫૦૦૦૦	૧૯૦૦૦	૧૪૦	
૩૧	૧૬૦૦૦૦૦	૧૯૦૦૦	૧૪૮	
૩૨	૧૬૫૦૦૦૦	૨૦૦૦૦	૧૪૪	
૩૩	૧૭૦૦૦૦૦	૨૦૦૦૦	૧૫૦	
૩૪	૧૭૫૦૦૦૦	૨૧૦૦૦	૧૪૪	
૩૫	૧૮૦૦૦૦૦	૨૧૦૦૦	૧૫૨	
૩૬	૧૮૫૦૦૦૦	૨૨૦૦૦	૧૪૮	
૩૭	૧૯૦૦૦૦૦	૨૨૦૦૦	૧૫૫	
૩૮	૧૯૫૦૦૦૦	૨૩૦૦૦	૧૫૦	
૩૯	૨૦૦૦૦૦૦	૨૩૦૦૦	૧૫૮	

अ) मुदती ठेवीचे व्याजदर

१) मुदती ठेवी

१) ३१ दिवस ते ९१ दिवसाच्या आत	५ %
२) ९१ दिवस ते ६ महिन्याचे आत	६ %
३) ६ महिने ते १ वर्षा आत	७ %
४) १ वर्ष पुर्ण झाल्यानंतर	८ %

१) आवर्ती ठेवी

मुदती पुर्वी रक्कम काढणे असल्यास

अ):- १२ महीने पर्यंत आर.डी. परत करता येणार नाही.परंतु अत्यंत अडचणीच्या प्रसंगी रक्कम हवी असल्यास देता येईल त्यावर १२ महिनेच्या आत २ % व्याज देण्यात येईल.

ब):- १२ महीने नंतर ३६ महीने पर्यंत ५ %

क):- ३६ महीने नंतर ६० महीनेच्या आत ६ %

ड):- पुर्ण ६० महीने संपल्यानंतरच्या एक महिन्या नंतर ८ % या प्रमाणे

१) सभा. कायम ठेवी

वार्षिक व्याजदर ९ % (प्रॉडक्ट पध्दतिने)

अपुर्ण वर्षासाठी कायम ठेव परत घेणे असल्यास

दि. ३०/०६/ नंतर	६ %
दि. ३०/०९/ नंतर	७ %
दि. ३१/१२/ नंतर	८ %
दि. ३१/०३/ नंतर	९ %

सभासद कर्ज मर्यादा

अनु क्र .	सभासद एकुण वेतन रुपये	कमाल कर्ज मर्यादा
१)	रु १५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी	४.०० लाख
२)	रु १५००१/- ते रु. २५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी	६.०० लाख
३)	रु २५००१/- ते रु. ३५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी	८.०० लाख
४)	रु ३५००१/- ते रु. ४५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी	१०.०० लाख
५)	रु ४५००१/- ते रु. ५५०००/- पर्यंत मासिक वेतनासाठी	१३.०० लाख
६)	रु ५५००१/- ते रु. ७००००/- पर्यंत मासिक वेतनासाठी	१६.०० लाख
७)	रु ७०००१/- ते रु. ९००००/- पर्यंत मासिक वेतनासाठी	२०.०० लाख

श्री पाराशर शिक्षक सहकारी पत संस्था म.भोकरदन ता.भोकरदन जि. जालना

दि.२५/०९/२०२३ च्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या ठराव क्रं. ०८ ची सत्य प्रत

ठराव क्रं. ८ :- संस्थेचे सचिव श्री आर.टी.सुसर यांनी मलकापुर अर्बन बँक शाखा भोकरदन येथे संस्थेच्या जवळ जवळ ७ कोटी ठेवी असल्याने मलकापुर अर्बन बँक सुरवतीला ९ % , १० % असा दिला होता परंतु आता मलकापुर अर्बन बँकेला बॉण्ड लागल्याने त्यांनी जुन्या ठेवीची नुतनी करणे वेळी ३.९०% , ४ % असा व्याज दर देऊ लागल्याने संस्थेला हा व्याजदर परवड नसल्याने मुदत ठेवी व आवर्ती ठेवी वरील व्याज दर कमी करावा तसेच ठेवी आणि कर्ज या मध्ये २ % फरक असावा बँका, पतसंस्था सगळी कडे कमी झाल्या मुळे संस्थेनेही याबाबत विचार करावा अशी विनंती केली त्यावर संचालक मंडळात चर्चा होउन मुदती ठेवी व आवर्ती ठेवी वरील व्याजाचे दर खालील प्रमाणे कमी करावे असे ठरले.

अ) ठेविचे व्याजदर

१) मुदती ठेवी

१) ३१ दिवस ते ९१ दिवसाच्या आत	५%
२) ९१ दिवस ते ६ महिन्याचे आत	६%
३) ६ महिने ते १ वर्षा आत	७%
४) १ वर्ष पूर्ण झालेवर	८%

मुदती ठेवी मुदती पुर्व परत करण्यासाठीच्या व्याज आकारणीची पध्दत :- मुदती ठेवी मुदती पुर्वी परत करावयाची असलेल्या प्रमाण पत्रावर दिलेल्या व्याज दराच्या १ % कमी किंवा त्या कालावधीचा व्याज दर या पैकी कमी असलेल्या व्याज दराने आकारणी करून मुदती ठेवी मुदती पुर्वी परत केल्या जातील.

२) आवर्ती ठेवी

मुदती पुर्वी रक्कम काढणे असल्यास

अ) :- १२ महीने पर्यंत आर.डी. परत करता येणार नाही.परंतु अत्यंत अडचणीच्या प्रसंगी रक्कम हवी असल्यास देता येईल त्यावर १२ महिनेच्या आत २ % व्याज देण्यात येईल.

ब) :- १२ महीने नंतर ३६ महीने पर्यंत ५ %

क) :- ३६ महीने नंतर ६० महीनेच्या आत ६ %

ड) :- पूर्ण ६० महीने संपल्यानंतरच्या एक महीन्या नंतर ८ % या प्रमाणे

वरिल व्याज दराची अमलबजावणी दि ०१ एप्रिल २०२३ पासून करावी असे ठरले